

प्रकरण दुसरे

॥ भावकवी राम गोसावी ॥

::: प्रकरण दूतरे :::

*** भावकवी राम गोसावी ***

राम गोसावीकालीन मराठी कीवता -

राम गोसावीकालीन मराठी कीवतेवा काल 'नवकीवोवा' सेन प्रभावाचा काल आहे. या नवकात्याचे प्रकर्त्तक के. बा.सी.मर्टकर आहेत. या मर्टकर युगात अनेक कवींनी कात्य लेजन केले. त्यात राम गोसावी हे एक आहेत. नवकीवतेवे प्रकर्त्तन स्वार्त्याप्तीच्या राजकीय घटनेने, उदयात झालेले नसून, विक्षीय म्हायुद्धातील 'माणूसकीच्या विडबना' तून निमोऱ झालेले आहे. नवकात्य :

नवकात्य पीरीत्याच्या परिपाक आहे -

सन १९१० नंतर युरोपातील कला क्षेत्रात नवे वारे वाहू लागले आणि इंग्रजाचे राज्य सुर झाले. पारंपारिक बंधने अनावश्यक वाटल्याने कलाकार मुक्ततेकडे, स्वैरतेकडे झुकले. अविष्काराच्या रुद्रप्रणाली असमाधानकारक, सांचेबीच वाटल्या म्हणून कलाकार नवे नवे प्रयोग कर, लागले. सुधारणेथी फुटे पुतण्यात आली, कलाकृतानी आदिमानवाची दृष्टी उथलली. त्यात 'क्रोधे' च्या निर्भिक तट्टजस्फूर्तीवादाप्रमाणे उत्स्फूर्तपणे ज्ञे सुवेळ तसे लिहावे, तर प्राईडच्या 'अतिपात्तवादानुसार' मुक्तम्भाचे दर्जन घडवावे. तत्कालानाच्या क्षेत्रातील या नव्या दोन धर्तींची भर पडली. छंगाच्या बंधनातून बाहेर पठण्यासाठी लॉरेन्सने 'मुक्तछंद' कात्य क्षेत्रात आणला. कलाक्षेत्रात 'तोयतोपणा' शब्दाचा गुळगुळीतपणा वाटल्याने खरा अर्धे तपष्ट होईल म्हणून नवे शब्द तयार करण्यात आले. भाकनाच्या अभिव्यक्तीसाठी नवे शब्द आले. 'शब्देविष सौवीदजे' याप्रमाणे शब्दातील अर्धे पारदर्शक झाले. 'हुम्हुम्हा ऐ डमर' किंवा 'तागरा प्राण तळफळा' असे शब्दात नवे अर्धे आणि दृश्यमूल्य आले. त्यासाठी 'Blank Verse'च्या धर्तीवर 'वैनायक' सारखी विधारप्रधान कात्यास सांबेशी अशी रक्षा आली. दृश्यमूल्यातून प्रतिमा साकार होऊ लागल्या. कीवता ही यकलतीचक्र ही कल्पना रद्द झाली. याप्रमाणे युरोपात नवे कात्य लिहले गेले.

पीहत्या म्हायुद्धाची प्रखरता पाषणात्याना अधिक जाणवली

पीहित्या म्हायुदातील प्रखरता पाश्चात्याना अधिक जाणवली यामुळे काव्याना नवे विषय फिंम्हाले. जुनी जीवनमूल्ये पार बदलली होती. अनुभवादे विषव बदलले होते. म्हणून आभिव्यक्तिच्या नव्या पटदतीही आल्या. विज्ञानाने विनाशी नवे जग निर्माण केले. त्याने असुंदराला काव्यीविषयक बनविले. भावनेत तिरक्स सूचकाला आली. या फ्रेगुणामुळे वैशिष्ट्यक जाणिवेतून होणारी प्रस्फुरणे आणि दृस-या स्वातंत्र्याने गीतमान बनलेल्या आर्थिक, सामाजिक पीरवर्तनातून निर्माण होणा-यार्निक प्रवृत्ती असे दोन प्रवाह वाहू लागले. "म्हायुदोत्तर वैशिष्ट्यक जाणिवाचे आवात मराठी कीवतेला पघवायचे होते. आत्मनिष्ठजाणिवेतून निर्माण होणा-या कित्येक वृत्ती-प्रवृत्तीना तिला सामाजून घ्यायचे होते." १ शिवाय प्रकट म्हातील आशय अप्रकट म्हातील आशय संज्ञाप्रवाहाचे चित्र साहित्यात आले. साहित्यातील जुने संकेत, स्थि रची ढळून गेले. नव्यीवन दर्शनाचा थाट काव्यात आला. 'सत्य-शिवं-सुंदरमैवरील निष्ठाच पूर्णपणे ढळून गेली.

भारतावर पीहित्यापेक्षा दूस-याच म्हायुदाचा पीरणाम अधिक झाला. इकडेही जूनी जीवनमूल्ये उद्घस्त झाली. नवजीव भयावह बनले. या नव्या आशयाला बा.सी. मर्टकरानी नव्या काव्यात नवीन पटदतीने फिक्रीत केले. मर्टकराच्या कीवतेपासून सुरु झालेल्या नव्या परंपरेला 'नवकीवता' ही संज्ञा फिंम्हाली. दूस-या म्हायुदाचा हा काळ होता, त्यावेळी स्कूण मराठी साहित्याच आमूलाच वर्ण घेत होते. मर्टकर हे सौंदर्यभी मासक कांदबरीकार, समीक्षक होते. परंतु ते प्रथम कवी होते. त्याची 'भूंदे काठिण्य माझे' ही कीवता 'दुसरे पसायदान' आहे. ग्रामीण संस्कृतिच्या आस्तमोला प्रतिष्ठालाभली. मुंबईतील छुरटे यंत्रमय जीवन त्यानी अनुभवले. फ्रावर कौंटट्या धारा 'फळणारा घामाघूम घळ्याणी आणि म्हुराच्या गीलच्छ वस्तीत 'भो भो' भुक्कारी लालसंयाकाळ, घाळीच्या आणि गिरण्याच्या खुराड्यात जन्मठेप कळणारे, दारत बुद्धन मरणारे जीव पाहून ओल्या पिषात पहून भेलेल्या उंदरांना

पाहून जशी कळत वाटते तशी त्यांना कळत वाटते. म्हणै म्हणून
कवी म्हणाते--

"गीरब बिघारे बिळात जगले

पिपात भेले उघकी देऊ" २

त्याच्या 'काढी कीवता' त साम्यवादी पहाड दिसतो. जीकनातील विसर्गाती, विषयांस विलृती अनुभवून त्याच्या कीवद्याला धरका बसतो. धरका देणे हे मर्डकरी नवकाव्याचे तंत्र आहे. श्री.के. क्षीरसागराना वाटते त्याप्रमाणे "धरका देणे यांडेरीज प्रयोजन नाही. धरका देणे हे संयोजन असून आपली अनुभूती यार्थपणे संकीर्ण करावी हे प्रयोजन आहे." ३ हे एतमय जीकन जसे कीवतेवा विषय होऊ शकते, तसे छेडयातले लोकांची वन, तेथील भावसंधर्ष, तिथला खराढुरा अस्तल निसर्ग हेही कीवतेवे विषय होऊ शकतात. यावे भान आले. त्याच्या 'काढी कीवता' त नव्या नव्या प्रीतमांचा वापर जागोजाग आढळतो. "रात्र म्हणै काळ्या रबराचा टायर, लुक्लुक्लो दिवे हे त्यातील बारीक पंक्त्यर-पीप मासून भरलेला काळोखा." ४

नवकाव्यावर आजवर उलट सुलट खूपच टीका झाली आहे. 'नवकाव्य' हे आजच्या युगावे काव्य असे कोणी म्हणतात तर ते बुरसट-लेले आहे. 'काळ्यव नव्हे' असे विरोधी सूरही सेक्कु येतात. तरीही आज नवकाव्य लिहले जात आहे. त्यावे 'ताबूत थँड झालेले नाहीत?' ते संपूर्णातही आलेले नाही. त्यांच्याबर भावकाव्यांही निर्माण होत आहेत. याचाच अर्थ ते वायकांना स्वते जाहे आवडते आहे. सौंदर्यावर निष्ठा आहे. 'निसर्गातील नानांक्य प्रकारची सुंदरतेची जिवंत अनुभूती, स्त्रीपुरस्कारंबधातील भावीवशवावे अनेकीवय पदर, एकूणव मानवी अस्तत्वाच्या अर्थपूर्णतेविषयीची विवारभावनांची आंदोलने व विकलाव्या शक्तकातील विज्ञानसापेक्षा प्रणालींनी जाणारे छेद, हेव या काळातील या मराठी नवकीवतेवे प्रमुख विषय दिसून येतात.

नवकाव्याचे गुणीवशेष

१) गुणासह काळाने नवीन ते नवकाव्य -

ताडीहित्यात 'जुने-नवे' हे शब्द उचित नव्हेत. 'जे जुने नाही ते नवकाव्य' अशी नवकाव्याची नंकारात्मक व्याख्या करता येणार नाही. नवकाव्य हे नव्याकाळाचे आपत्य तर आहेच परंतु नव्या काळातील सर्वव काव्य 'नवकाव्य' नाही. त्याच्या गुण-विशिष्ठ भागालाच 'नवकाव्य' ही संज्ञा आहे. जे नुसते काळाने ते 'नवेकाव्य' तर जे गुणासह काळाने नवीन ते 'नवकाव्य' म्हणून त्यातील गुणीवशेष तपासून पाहिले पाहिणेत.

२) आशयाची वैयाकिकता-

नवकवी संस्कारक्षम असला तरी तो भाबडा वा भाववेडा नाही. तो विधारप्रधान आहे. विज्ञानाधिकृत येऊगामुळे जगाचा घेहरा मोहरा बदलून गेला. मानव त्याने हेराण झाला. त्याचा संस्कारक्षम म्हावर पीरणाम होऊ त्याची वैयिकितक प्रीतीक्रिया, त्याविषयी थीड उत्पन्न करण्यात येते. मैदू आणि हूदय फळवटून काढी एक मिश्रण तयार होते. ग्रामोपास्थे म्हणतात— "भावनात्मक्ता आणि वैयाकिकता याच्या रासायनिक प्रीक्रियेतून नवकवींधा आंतरिक आशय आकारतो." ५ जुने उसासे, हूदके त्यात नाहीत. ती विधारप्रधान आहे. विधार व भावनेच्या सीमारेषेवर उमे राहून तरल संवेदना, सुहम भावनाची दर्जन तोत होते.

३) जाणिवेच्या पीलकडील म-

मुळयाच्या जागृत म्हाच्या छाली दडलेले असे जे काढी तरी त्याकडे नवकवींधी धाव असते. सुप्तम्हाच्या तरळत्या छाया वितारणे हा नवकाव्याचा मोठा गुण आहे. तो जाणिवेबरोबर नेणिवेतून अनुभव घेतो. बाह्याचीकनाच्या प्रकोपाने वा वाढःम्हीन अणुबोंबने हा मानस-सागर संपूर्ण ढक्कला जातो आणि मा एक प्रकारधी रासायनिक प्रीक्रिया होऊ आंतरम्ह जागे होते. अंतःचृपुदून घलतीक्षेपण सरक्त जातात. ही अनुभूती बोलकी करहवी असे वाटू लागले की, शब्दाशब्दातले अतिःसंगीत

साथ देऊ शलते. या.दा.भावे म्हणतात-- "नवकवी जागृतम आणि
सुप्तम यांच्या दोन अनुभूतीमधून फैलतप्रेरणा काढतो." ६

४) आंीकळकार-

आशय आणि आंीकळकार यांच्यातील नाते अकूट आहे.
विषय बदलला की आशय बदलतो. वैयाकिरक्तेमुळे मरोविश्व आणि
भावीविश्व बदलते. या ना त्या आशयाला अनुसम असा घाट निर्माण
ज्ञाला. गेयता ही अंदोलनांगठीत असल्याने वैयाकिरक आंीकळकाराला
अनावश्यक ठरली. जुन्या काव्य लेखन पटदतीने नवा आशय व्यक्त
होऊ शकत नाही. 'आशयाशी इमान' राखणा-या नवकवीना हे मान-
वेना. आजवरये सद प्रयोग टाकून नवकवी नवी भाषा बोलतो.

५) मुक्तछंद-

'गणतृत्ते' 'मात्रातृत्ते' नव्या कवींचा 'मुक्तछंद' ही
आंीकळकाराची परंपरा आहे. मात्रातृत्तात्मक छंदाची बंधने पाळायची
तर मास्त मुटकून विवारांची चिराफाड करावी लागते, कल्पनांची दाटी-
वाटी करावी लागते. ही गैरसोय दूर होऊ मुक्तछंद आला. त्यात
छंदातील नादमार्पुर्य, तोल, ताण, डोल हे कायम आहेतच. फक्त तो
यम्हादी छृत्रिक बंधातून मुक्त ज्ञाला. ५ किंवा ६ अक्षरांच्या तमुदाया-
वर जोर देऊ उच्चार करावयाचा, हे त्यातील मुळय सूत्र. हीच भावे
यांना अंतःसंगीताची साथ वाटती, तर मुक्तबोधाना 'नवकाव्यार्थे'
स्वाभाविक अंग वाटले.

६) नवनव्या प्रीतमा-

आशय आणि आंभटकतीत भावीनिष्ठ सम्भानता आहे.
भावनानिष्ठ सम्भानता निर्माण ज्ञाली की, काव्य नवे होते. काव्या-
तील प्रीतमा वात्तव्यतेच्या आधारानी तीव्र ज्ञालेली अनुभूती प्रकट कर-
ण्याकीरता व आशयार्थे मूळ दर्शन घडीवण्याकीरता प्रीतमा नवकाव्यात
येत असतात. म्हणै प्रीतमाने हे संक नवे समक करण्यात आले. ते जुन्या

समकाप्रमाणेच सौदर्यदर्शक नसून अमृता आशयाचा अविष्कार करण्यासाठी घेते. ते एक नवकवीचे अपीरहाये साथ आहे. मुक्तीबोध म्हणतात- "या प्रीतमार्च्याव्दारे जीवनातील नानारीव्य वातावरणाचे, घेतन अवघेतन स्थानीचे जागरण रीतिकार्च्या म्हात कर्ज त्याना त्या अनुभूतीच्या सम्मा स्वसमादे आकल व्हावे हा देतु . . . अनुभूतीची व्याख्या करील अशी प्रीतमा निवडायवी हा प्रीतमेसंबंधीचा नवकवी-या दृष्टीकौन होय." ७

७) नवनवी प्रीतमाने --

कलाकवींनी रुद्र कैलेली प्रीतमाने अर्थातच नवकवींना मानव-जारी नव्हती. युन्या प्रीतमार्च्या ऐकी नवीन पण रुद्र, द्वुष्ट अशी प्रीतमाने आली. मुक्तीबोध म्हणतात- "जगातील काढी वस्तु काव्यम्, सौदर्यपूर्ण, आणि काढी गदय सौदर्यशून्य असे विभाजन करणा-या सौदर्य-शास्त्रास त्या शास्त्रातले कितपत कळते हा प्रश्नव आहे. प्रीतमादृष्टी-तही विशिष्ठ प्रकारच्या प्रीतमार्च्याच उपयोग व्हावा असा दंडक नाही." ८ अशी नवकवींची धारणा आहे.

८) दुर्बोधात-

नव्या प्रीतमा-प्रीतमानार्च्या वापरामुळे सांगण्याची नवी पटदतीही आली. जे सांगायचे ते सरळरीतीने न सांगता केगळ्या काढी तरी रीतीने सांगितल्यामुळे काव्यात वळता आली. "प्रीतमेच्या अशा अतिरेकी गुफाशीत कवीया विविधत आशय वाचकार्च्या हाती लागणे क्यी-क्यी दुरापास्त होते." ९ शब्दातील समकात्मक आशयामुळे दुर्बोधात वाढली. "धिदीच्या पानावरील तीन प्रवासी" किंवा 'तुझी माझी थाव आहे' 'दातापासून दाता'कडे' अशा या दुर्बोधातमुळे काव्यातील कोमलता गात्र तंपुष्टात आली.

९) बुद्धिदर्निष्ठा -

नवकवी भावनाशील बुद्धिदवादी आहे. नवप्रीतमार्च्ये समायोजन करण्याची घतुराई त्याच्याजक्क आहे. तो निर्भयपणे स्वतःच्या

बुद्धीला पटेल ते स्वतःच्या अनुभवाच्या भाषेत मांडतो. अविष्कारातील हा मोक्षेणा नवकाच्याचा विशेष आहे.

१०) सत्यदर्शीपणा -

वास्तव जीवनाकडे नवकवी उघडया डोळ्यांनी पाहतो. जीवनातील औंगळाकडे तो पाठ करन उभा राहत नाही. 'सत्यीश्वर-सुंदरस' वर त्याची निष्ठा असते. पण त्याची सत्यानिष्ठा अधिक दृढतर असते. शाता ऐलके म्हणतात, -"पूर्वीच्या काच्यातले स्वप्नरंजन, एका कल्पनारम्य मुद्दुर जगात पळून जाण्याची प्रवृत्ती नवकीकौत दिसून येत नाही. सामाजिक वास्तवकोषी अत्यंत कठोर, स्पष्ट व तीव्र जाणीव नवकवीत आहे." १०

अमैल सत्य सांगण्याचा त्यांचा हेतु स्पष्ट आहे. स्वप्नरंजनाची उबग आल्याने अमैलय रोचक होत आहे. त्यासाठी 'तेव्हा बल राणी' म्हणून धारा सुर झाली. "आण्या संतार हा अका केक झाकण्याचा पतारा झाला आहे. तो उघड कसल वण आणि डाग दाखीवणे." ११ जीवनातील ही औंगळता दाखीवणे ही घूळ नव्हे.

११) दोन प्रवाह -

आजच्या नवकवीत दोन प्रवाह आढळतात.

अ) विफलावादी कवीचा

ब) आशावादी कवीचा

अ) विफलावादी कवीना क्रियुगाची उबग येते विषम्बा अन्यायाची घीड येते. त्यांचा मानव्यावर विश्वास नाही. मुक्तीबोधाच्या झो, - "नवकाच्यातील निराशामूलक तुच्छतावादी वृत्त नवे विधातक आहे, तर पुरोगांगी नवकाच्यातील आशावादी वृत्त नवे जग घडवू पाहते." १२ या प्रवाहाचे नवे नेतैपद मर्टकराच्याकडे जाते.

ब) आशावादी कवी - ही परंपरा दृढ आवेदन फोफावणारी, समाजवादी वा मानवतावादी समृद्धी सहप्रवाशाची भूमिका घेणारी आहे. मानव्याच्या उज्जवल भीकाच्याचीवषयी सुजाण विश्वास असणारी आहे, याचे प्रीतिनिधी अनिल, मुक्तीबोध, करंदीकर, नारायण सुर्व हे होते.

૧૨) પૂર્વપર્સરા -

યા દોન પ્રવાહાંથે મૂળ ફિલ્મ કે. બેડેકરાની સાચિત્તની આહે. ત્યાંથ્યા મ્ઝો - "અનિલાંધ્યા કાવ્યામંયે આપલ્યાલા હરિભાડ વ કેશવસૂત યાંધ્યા વ્યક્તિવાદી, પ્રબોધનાંધ્યા શ્રદ્ધાંધ્યી પરંપરા દિસતો. ર્દ્ધકરાંધ્યા ભયાણ આણિં ભીજણ પ્રવૃત્તી-ન્ના આપલ્યા મ્રાઠી કીંકરેત પરંપરા આહે. તી ગોવદાગુજાંધ્યા કાવ્યાત આહે." (૧૩) ત્યાંથી કાહી વૈશિષ્ટયે દિસતાત --

યા દોન પ્રવાહાંથી વૈશિષ્ટયે અંશી કી, અનિલાંધ્યા કાવ્યાત આશાવાદ અસૂનછી તે જુન્યા પ્રેરણનિંબા આત્મસ્નાત કરન મુંદે ગેલેલે આહેત. ત્યાંધ્યા શ્રદ્ધા અધિક સુસ્પષ્ટ વ દુદ્દતર અસૂન ત્યાત વ્યક્તિવાદાફેદા સમાજવાદી શ્રદ્ધેષા આણિ માનવ્યેમાયાદી સૈદ્ધાન્ય આહે. ત્યાંથુર્માળે ર્દ્ધકરાની ગોવદાગુજાંધ્યા 'ઓસાડ આડાતીલ એક પૂલ' સારછ્યા કાવ્યાતીલ વૈફળ્યાંધી પરંપરા ઉઘલલી અસાલી તરી તિચ્યા પીલિક્લે જાઉન નવ્યા વૈફળ્યાંધી, ભયાકુલોંધી વ માનવ્યેષાંધી એક અધારલેલી સૃષ્ટી નિર્માણ કેલી આહે. સામાજિક વાસ્તવેણી પ્રેરણ દોહોત્રાંધી આહે. દોહોત્રાંધી પ્રથીલતા વિસીંગતી આણિ વિદૂપતાં યાવિરસ્થ પ્રેરણ દોહોત આહે. એક અંદવાદી તર દુસરા સમાજવાદી વિદ્રોહ આહે.

૧૯૪૫ નંતરચ્યા કવીંબદ્ધયી બોલાના રા.શ્રી.જોગાની યા કવીંધ્યા ચાર પિટયા સાચિત્તન્યા આહેત. (૧૪)

- ૧) ર્દ્ધકર - પુ.શિ. રેણે, ય.દ. ભાવે.
- ૨) કર્દીકર - પાડગાવકર, બાપટ.
- ૩) દિલીપ ચિત્રે, આરતી પ્રમૃ.
- ૪) ત્યાનંતરચે કવી

અસે કરીકરણ ત્યાની કેલે. પરંતુ અસે ઢોબળ ગટીકમાણન ન કરતા યા કાલ્ખેડાતીલ પ્રમુછ કવીની કીંકોચ્યા પ્રેરણ આણિ સ્વર્ણ યાંધ્યા-વર આપલા પ્રભાવ કસા ઉમ્ભવલા હે પાછે આવશ્યક આહે.

બૌરકર-કુસુમાગુજાંધ્યા આથી અનિલ કાવ્યલૈખન કરા લાગલે હોતે. મ્હણું હૈથ નવકાવ્યાંધે નિદાન ત્યાતીલ એકા પ્રવાહાંધે છરે પ્રવર્તક

शरदचंद्र मुक्तीबोधानी आश्रमाने सांगितले होते. 'नवी मळवाट' ही त्याची कीवता खरी वैशिष्ठयपूर्ण नवी कीवता आहे. "याच्या आळ-मणामुळे मानवी मूल्याची हत्या होते. असे त्याना वाटते. मानवाने दंत हे साधन किंवा करण म्हणून हाती धरले परंतु यांचाली दडपून पडलेल्या लक्षावधी श्रीमक्तिया मानव सुलभ इच्छा आकाशाना मुक्तीबोध वाचाळ कर पाहतात." १५

१९५० नंतरच्या काळात म्हणजे १९६१ मध्ये 'सांगाती' हा कीवतासंग्रह प्रीसच्च झाला. १९६१ मध्ये दुसरी आणि १९७१ मध्ये तिसरी आवृत्ती निघाली. साहित्य अकाळमीचा पुरस्कारही त्याला प्राप्त झाला. 'सांगाती' कीवता मूक्त आहे. व्यक्तिगत आत्मनिष्ठ अनुभूतिप्रमाणे समाजदुःखाचा तीव्र स्वात्म प्रत्ययही तिच्यात दिसतो. त्याच्या कीवतेने मराठी कीकोला नवीन पृथगात्म कळण दिले. असे म्हण-ज्यापेहा रुद्र रुद्रेल्या वाटेशी कीवत कोन साधून स्वतःची नवी वाट निर्माण केली. दशपदीच्या समाने मात्र अनिलानी मराठी कीकोला रुद्र सुंदर देणारी दिली.

१९५० च्या आधीपासून कीवता लिहित असलेले दुसरे ज्येष्ठ कवी म्हणजे बोरकर. प्रीतीचा जिवंत उत्कट प्रत्यय, निसर्गाचे वेड आणि ईश्वराची ओढ त्याच्या काढी कीवतातून मराठी लाषणीच्या परंपरेचा कसदार धागा आढळून येतो. बोरकरांइतकेव रुदी कुसुमाग्रज आहेत. अत्यंत अवाढक बौद्धीक प्रतिमा हे त्याचे वैशिष्ठय होय. ती वाचकाला अंतर्मूळ बनीको. विधार करायला लावते. "स्वातंत्र्योत्तर काळात ह्या त्यानी आपल्या कीवतेने केळी उंची गाठली नाढी परंतु ते मराठी माया दिलासा आहेत हे ही खरे! केशवसूताच्या समाजमस्तकतेवे वारस-दार म्हणून त्याच्याकडे पाहता येहील." १६ अनिल, बोरकर, कुसुमाग्रज हे नव्याकाळाच्या नव्या कीवतेत महत्तवाचे स्थान कायम राखून राहीले. मर्दकर हा मात्र मराठी कीवतेच्या वाटचालीतला महत्तवाचा टप्पा आहे. त्याच्या बरोबरीच्या काळात कीवता लिहणा-या पु. फळ. रंग याच्या कीवताच्या घाट मर्दकरपेहा किंतीतरी केळा आहे. त्याच्या कीवताचै विषय देशकालीस्त्रीच्या घौकटीत बहुधा बीदस्त नसतात.

बोरकरांप्रमाणेच गीतसंप्रदायाची बरीकशी वाट घालून झाल्या-
वर मा मात्र मराठी कीवतेच्या बदलत्या समाशी समरस होणारे कवी म्हणजे
वा. रा. कान्त, वर्ती सबनीस यांच्या काव्यातून गोँधळेल्या आणि विस्क-
कीत प्रीतमार्ये सातत्याने दर्शन घडत राहिले. वर्ती सबनीसांचा ‘वशया
म्हणे’ या काव्यसंग्रहावर मईकरांची छाप पडली. ‘निळया जाभळया डॉगर-
लाटा’ (सत्यक्या) आणि ‘आकाश निळे शेत पिकले’ (अभिरीच) त्यांच्या
कीवतेत भुकेल्यांच्या ट्योवा सूर ऐकू येतो. “स्वर्गात बसून आम्हाला चंद्र
दाखवणारा देव आंम्हा भुकेल्या मर्त्यांची दृष्ट याळवणूक करतो.” १७

कवीकरींच्यांमध्ये सर्वात प्रियपुल काव्यतेखाने इंदिरा संतानी केले.
त्यांची प्रीतमासुष्टीही सर्वात प्रभावी आहे. मराठी कीवतेच्या अनेक
अवस्था डोळसपणे पाहून त्या समरस झालेल्या आहेत. प्रियकराच्या प्रियहा-
ची आर्त भावना त्यांच्या बहूतेक सर्व काव्यास व्यापून असली तरी त्यामुळे
त्यांची कीकता एकांगी अथवा एकसुरी झालेली नाही. पदमा गोळे यांची
कीकता ही समर्थाच्या बोबतीत इंदिरा संताच्या कीवतेला जळवीच म्हणा-
वी लागेल. औवीचा घटुराझ्ने उपयोग करत जरूर, तेथे मुक्तछंदाचा आश्रय
आणि आत्मीनिष्ठ उत्कंठ अनुभूतीकरण त्यावाही कीवतेत वापर केला आहे.
प्रीतीची सफल प्रियत्रे, संर्घरीहित तृप्तजीवन, सर्वसामान्याच्या जीवनदुःखाची
अस्पृश्यता वास्तवाच्या बीभत्सेतची अभाव, एक प्रकारधी गाढ प्रिंतनशीलता
याचे प्रत्यंतर त्यांच्या कीवतेत होते. उत्कंठ संवेदनशीलतेमुळे येणारी अनारी मुक
हुरहुर गुढतेचे अबोध आकर्षण, लौकिकांच्या पीलकडधी अस्वस्थ घाहूल यांच्या
खुणा त्यांच्या कीवतेमध्ये उत्तरांत्तर वाढत गेलेल्या दिसतात.

संजीवनी मराठ्यांनी मात्र तांब्याच्या गीतसंप्रदायाचे कण
फारसे सोडलेले दिसत नाही. गेयता आणि नादमाधुर्य याचे प्राबल्य त्यांच्या
कीवतेत दिसतो. त्यामानाने शांता शेळके यांनी नव्या वाटांचा शोध ओळखी
मनःपूर्वक खेलेला दिसतो. त्यांच्या अनुभवाच्या क्षा संदावत गेलेल्या
जाणवतात. शब्द आणि कल्पना यांच्या आवर्तात गुरफटलेली त्यांची कीकता
वेगळी, प्रौढ आणि सखोल जाणीच प्राप्त झाल्यामुळे प्रिक्सीत झाली. भोव-
तालच्या वास्तव जीवनाचा खराखुरा अन्वयार्थी लावण्यासाठी घडपडू लागली.

जीवनीवषयीच्या सुजाण, सभोल विवेदनामुळे अंतर्मुख करणारी आहे. कव-
विक्रीची एक सम्झूतदार आणि प्रस्तन्न वृत्ती आहे.

या संदर्भात मराठी कीवसमैलाच्या अध्यक्षपदावर्जन बोलता-
ना वा.ल.कुलकर्णी म्हणतात - "आजच्या बहुतंडय कीवतातून जाणवते ती
स्वैर, संवेदनाची घाहूल. या संवेदनाना अर्धे देणारे अनुभवत्व नव्हे.
त्यामुळे आजच्या पुष्टकलशा कीवताची स्थळी रेषा आहेत, टिंबै आहेत,
रंग आहेत परंतु यित्र नाही. यासारखी होताना दिसते. आजच्या
बहुतंडय कीवतेला स्वतःची भाषा सापडलेली नाही, ती मट्कर, रेगे,
करंदीकर, बापट, पाडगावकर याच्या भाषेत अवतरते." १८

स्पष्टीकरणाच्या व निवेदनाच्या भूमिकेस पुरी ठोकर मास्त
त्याच्या कीवतेत नवा आशय, नवी भूमिका, नव्या प्रतिमा, नवी भाषा,
नवे शब्दग्रंथ असे सारेच नवे निर्माण करत मट्करानी मराठी कीवतेला नवी
अस्त्रक्षां व नवे सम दिले.

ग्रामीण साहित्य--

'ग्रामीण साहित्य' ही संबंध रुद्ध होऊन बराच काळ लोटला
आहे. 'ग्रामीण' या विशेषणाने वलयाचीकित झालेले साहित्यही विमुल
प्रमाणात निर्माण होत आहे. ते पृथगात्म न मानता म्हण्यवती मराठी
साहित्याचीव ती एक रेषा मानली गेलेल्याचाच हा एक पीरणाम आला.
ग्रामीण साहित्याच्या विकासाला आनंद यादवानी आजवर विविध
प्रकारे हातभार लावला. व्यंकटेश माडगूळकर, द.मा.पीमराष्ट्रदार, शंकर
पाटील हे सर्व पीडिल्या पिढीचे ग्रामीण क्वाकार आहेत.

'ग्रामीण साहित्य' म्हणजे खेडगाव तेथील जीवनपद्धती, खास
रीती, खेती तेथील निसर्गांशी मातीशी असलेले मानवी मन प्रदेशनिष्ठ
वैशिष्ठयपूर्ण संबंध तेथील एकूण संस्कृतिला लाभलेली काढी वैशिष्ठये प्रादेश-
क्ता ही ग्रामीण पीरसराशी आजपर्यंत अविभाज्यपणे निंगडीत झालेले आहे.
ग्रामीण पीरसर हा अध्यापकी औद्योगिक शहरी संस्कृतीपासून बराक्ता
अलिप्त राहीलेला आहे. त्यामुळे त्याची प्रादेशिक वैशिष्ठये अजून ब-याच
प्रेमाणात अविल्प राहीलेले दिसतात. यामुळे याप्रकारचा पीरसर लीलत

लेखकाच्या कुटुंबेलाच्या कौतुकांचा विषय बनतो. मुऱ्य म्हणजे खेळून माणसांचा क्रीठक्रीशी थोडाथोडा परिचय होऊ लागला. आजवर वावरणा-या बहुजन समाजातील काढी व्यक्तिंना राजकीय पुढारी-पण प्राप्त झाले. सत्तेचे केंद्र शहरातून खेड्याकडे सरक्ता आहे. परंतु या जनसत्तेचा, संपत्तीचा किंवा तदनुषीगक संस्कृतिचा अभिज्ञात सर्वश बहुजन समाजाला अध्यापकी झालेला नाही. "अधि अजून अंधारा-तच बसले आहेत, आणि उज्जाडले पण सूर्य कोठे आहे."^{१९}

हा प्रश्न अनुत्तरीनीय राहिला आहे. संख्यात्मक वाढ होज गुणात्मकदृष्ट्या यामुळे मागे राहिले आहे. १९५० या काळात श.ल.ठोकळ, र.वा.दिघे, श्री.म.माटे, श्रीनिवास कुलकर्णी, भावे, गोखले हे ग्रामीण कथाकार अंतर्मुळ आणि आत्मनिष्ठ प्रृथिद कलावादी प्रेरणे सारीहत्य निर्माण करीत होते. आजवर अनेक कथाकार, कवी, नाटकार, कांदबरीकार लेखन करीत आहेत.

दीलत सारीहत्य--

'दीलत' हे ईश्वरी न्याय म्हणून कालर्पयत जपल्या गेलेल्या शोषित आयुष्याचे लाघारी, दुःख, देन्य, अन्याय व दारिद्र्याचे आणि अवघ्या जीवनालाच न्यायाचे अधिष्ठान दयायला सिद्ध झालेल्या क्रांती-कारी शक्तीचे नाव आहे.

दीलतत्व ही देशोदेशीच्या इतिहासाला व्यापून आजवर अमर राहिलेली कुरतम दुःखात्रा आहे. या दुःखात्रेचा जन्म शोषणाधिष्ठीत स्वार्थाच्या सोबत होतो. प्रारंभी गणजीवी समाजात या शोषणाचा जन्म झाला. या शोषणाला शास्त्रांची बैठक नव्हती, तसेच पाविक्याचा पाठिंबा नव्हता. सुरवातीला ऐटिक पिळवूक किंवा लुबाडणे असाच शोषणाचा अर्थ होता. हा शोषणाचा अर्थ जाऊ त्याला आट्यात्मक ईश्वरी हा अर्थ आत्मवादाच्या जन्मानंतर आला. धूर्त स्वार्थाच्या व उच्चांचा गट या प्रारंभ काळात हा शोषणाचा अशक्तीतबैध जन्माला पालत असतो.

पूर्वसीचतांचा अठळ पीरणाम म्हणून शोषणाची भारती लोकांच्या म्हात निर्भाण झाली. पुढे याला ईश्वरी आदेशाचे स्वरम फळाले. त्यामुळे विरोध झाला नाही. समाज घार वर्णात विभागला गेला. ईश्वरवादी, कर्मवफल्यवादी व आत्मवादी परंपरा शोषणाची शक्तिपीठे बनतात. ही शक्तीपीठे शोषिताना भक्तपीठे म्हणून मान्य होणेहा शोषितांचा पराभव असतो. व शोषकांचा विजय असतो. ही विजयी जीवनराहाटी वैदिकांची म्हणून प्राथीन धर्माधानी मान्य केली. वेदउपनिषदे, गीता, महाभासी, शांकरवेदान्त, ज्ञानेश्वरी यांनी त्या त्या काळात या जीवनराहाटीचे नेतृत्व केले.

तेव्हा वरील 'ईश्वरी कर्मसीचतवादी न्याय ज्यांच्यासाठी हलाहल झाला ते दीलत?' आणि ज्यांच्यासाठी तो न्याय असूत झाला ते दीलत्तेतर ते वैदिक ईश्वरवादी होत. हा न्याय ज्यांच्यासाठी आगाय अंथाराचा उगम झाला त्याच्या खेळडो पिंटयाच्या श्वांतावर पहाड झाला. ते कोणत्याही जातीचे, गटाचे असले तरी ते दीलत होत. ज्यासाठी हा न्याय कर्दनकाळ झाला, मरणाचे वादळ झाले आणि लाचार दैन्याचा पाजेत झालाले ते दीलत. त्यात मांग, म्हार, चांभार, ढोर, भैंगी, बुरळ, अंदिवासी, गोड, गोवारी, दिवर, कोरकू, बंजारी, काळ्हाटी, तैली, तांबोळी हे सर्व येतात.

१९७५ या काळात संतप्त तरण पिढी उदयाला आली. महत्त्वपूर्ण घटना घडलेला हा आणीबाणीचा काळ आहे. डॉ. आषिडकरानी लक्षावधी बौद्धधर्माचा स्वीकार केला. त्यांच्या धर्मातंराने दीलत छळकीला कळण फळाले. त्यामुळे काट्यारा उसळू लागल्या. व्यक्तिस्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा समाजाच्या सर्व धरांना पोहचवली. सर्वांना अंतमूळ बर्नीवले. त्यांचे पीहले ईश्वर दैक्त विदया हे होय. विदया ही सर्वांना आली पाहिजेती म्हासागरातारखी आहे. तिच्यांशिवाय माणसाला शांतिता आणि माणस-कीही नाही. बुद्ध धर्म हा बुद्ध धर्म आहे. तिचे भेदभाव नाही. भ्रमण, निभूती, ब्राम्हण, भैंगी म्हण ते कोणी असोत सारे एकव आहेत. युना, गांगा, गोदावरी कोणतीही नदी. ह्यां सर्व नदया आपल्या प्रातांतून सागरात

गेल्या, त्यांचे पाणी एक्य झाले. हे पाणी सांकेता येणार नाही गणेचे का यमुनेचे की गोदावरीचे. तेछा डॉ. आबिडकर म्हणतात- "हा माझा संघ महासागरासारखा आहे. तुम्ही सर्व एक आहात. तुझी विद्येची आवड आहे ना मा ती सफल कर. ज्याप्रमाणे माणूस जगायचा असला की त्याला अन्नाची आवश्यकता असतेज्ञानांज्ञानांशिवाय तो काय कर. शक्ते." २०

शिवाय वाम निबाळकर, दया पवार, अर्जुन ठांगळे, नामदेव द्वसाळ, सौ. द्विरा बनसौडे, वाम व्हटकर, नारायण सुर्व, दीदलीप चिक्रे, बाबुराव बागुल, शंकर छरात या सर्वांनी याच काळात काळ्येखन केले. सामाजिक बांधिलकी निर्माण झाली. "सामाजिक बांधिलकीने निर्माण होणा-या दीलत साहित्याला पूर्वपरंपरेचा आधार नाही, दैन्य, दार्चन्य, अज्ञान, विषमता, शोषण आणि खास हिंदू-धर्मीय अस्पृशक्ता, यातून आत असलेली ती नवी पाऊलवाट आहे." २१

अशा या काळांत कवी राम गोसावी याचे काळ्येखन सुरु झालेले आहे.

२) राम गोसावी याचे लौकिक व्यक्तिगत-

कवी राम गोसावी यांचा जन्म ९ डिसेंबर १९२६ रोजी मिरज येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव श्री. रामर्घु श्रीपाद गोसावी. त्यांचे कडील जुन्या मिरज संस्थानचे पेन्शनर होते. नोव्हेंबर १९७४ मध्ये त्यांचे निधन झाले. आणि त्यांच्या मातोश्री दुर्गाबाई यांचे २०/९/९३ रोजी शृष्टिपूर्यमीदवशी निधन झाले. त्यांच्या आईने पदराजाडच्या दिव्याला जीवेभावे जपावे तसे या अशक्त व दुबळ्या लैकरास लहानपणी सांभाळले मंटूनुच त्यांच्या आशीर्वादाच्या छापर ऐरपर्यंतची वाटचाल राम गोसावी कर. शक्ते. त्यांच्या पत्नी सौ. नालीं सांगलीच्या सर्वादी वायस्कूलमध्ये नोंदवीला होत्या. आता त्या लेवानिवृत्त झाल्या आहेत. एक विवाहित कन्या आणि एक विवाहित मुलगा असा त्यांचा परिवार आहे. मुकुंद, मुलगा आणि सून सौ.

मुक्ता हे उभयंता दोधेही सांगलीच्या बँक आँफ इंडियात नोकरी करतात. मुलगी सौ फिरा गिरीष कलोती ही मुंबईच्या बँक आँफ इंडियात नोकरी करते. असे त्याचे सुसंस्कार आणि सुशिक्षित कुटूंब आहे.

लहानपणी आर्थिक पीरीस्पॉती डालाखोची होती, त्याचे माझी मळ प्रश्नण फिरण हायस्कूलमध्ये झाले. डालाखोच्या व कीनष्ठ मध्यमकर्णीय अशा पीरीस्पॉतीतून त्याचे प्रश्नण झाले. त्यांनी १९४३ ते १९४५ या काळात कोल्हापूरच्या राबाराम कॉलेजमध्ये प्रश्नण केले. पुढील दोन वर्षांचे प्रश्नण त्यांनी सांगलीच्या विलेंडन कॉलेजमध्ये पूर्ण केले. १९४७ साली मुंबई विद्यापीठाची बी.ए. पदवी त्यांनी संपादन केली. १९४७-४९ या काळात त्यांनी फिरण स्टेट बँकेत नोकरी केली. १९४९-५१ या १६ वर्षांत त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या बाधिकाम खात्यातील विद्युत विभागात काम केले. आणि १९६५ मध्ये डिटॅचमेंट आँफ रेटिना होजन अधानक दोन्ही डोक्यांना अंधत्व आले आणि दृष्टी निघू गेली. दोन वेळा शत्रीक्रिया, औषधे घेऊनही जूराही दृष्टी येईना तेच्छा त्यांना स्वाभाविक वाटले, "आता सार संपला!" दुःख, छळ, असत्य यातना, प्रदीर्घ दुःख यांना तोड देण्याचा प्रसंग आला. बी अंडक सी मध्यील विजिविभागातील नोकरीया त्यांना करावा लागला त्यामुळे तक्तीने नोकरी सोडावी लागली. पूर्णत्वे सर्व प्रकारचे परावर्लंबन आले. दारिद्र्याची झाडा सुरु झाला. सर्या त्यांना अत्यल्प सरकारी पेन्शन फ्रेशेते.

मायेच्या मर्माने त्यांची तरण पत्नी सौ. नीली यांनी पडेल ते कडठ कर्ज दोन्ही आधाडयावर नेतृत्वे करज लुटूंब सावरले. राम गोसावींना काठीसारखा आधार देऊ परावर्लंबन भासू दिले नाही. प्रश्नेकेंद्री नोकरी करज आर्थिक घडीही त्यांनी धीटपणे, जिददीने साभाळली. पत्नी हीच त्यांची आर्थिक्याची काठी आहे.

१९४५ पासून त्यांना काव्याबद्दल आवड निर्माण झाली. त्याकाळामध्ये कवी गिरीष, बोरकर, यशवंत, काव्यबिहारी, द.सी.फांग अशा महाराष्ट्रातल्या दिग्गज कवींची सुस्मातीला छाप पडली. ना.सी.फांगके तर्क्षास्त्र प्रशिक्षणायला होते. वातावरण शांत होते. त्यामुळे

लाघवरीची गोडी लागली. त्यांचा पैंड मुळातच कवीप्रवृत्तीचा होता. त्यामुळे काच्याची गोडी लागली. कुमारगुज, गडकरी, रे.टिळक या सर्वांचा अभ्यास केला. कवी अनिल, तांबे, बापट, पाडगावकर, माधव जयुलियन, ना.घ.देशपांडी, इंदरा संत इ.च्या कीवतांची पुस्तके वाचून त्यांच्या कीवतांची पाराधीने केली. कॉलेजमध्ये इतिहास हा विषय अभ्यासातला होता तरीही साहित्याची गोडी होती. त्यांनी मराठी-तील निवडक काच्य वाचून विपुल काच्यलेखन केले. नोकरीला असताना सुधादा साहित्याचे भरपूर वाचन होते. पर्हिले काच्यलेखन भावगीत प्रकारचे होते. ५० ते ६० या काळातली कीक्ता गेय स्वरभावी होती. त्यांच्या कीक्ता 'सत्यक्षा' 'किलोस्कर' 'प्रीतिष्ठान' 'युगवानी' यांतारख्या अनेक दर्जदार मासिकांतून व दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाल्या.

१९६० पासून केंगळे कण, जाणीव नवीन आशय निर्णयन झाले. १९६० ते ६५ पर्यंत मासिकांपैकी वृत्तपत्रात नवीन कण निर्णयन झाले. ६५ मध्ये जीवनात सकासकी सुरु झालेल्या अंधारपद्मामुळे कवीत अधिक अतिमोळे केले. भौवतालच्या रसरसत्या जीवनावर आणि नित्यनूतन सुष्टीवर उत्कृंठ प्रेम करणा-या कवीम्हावर जबरदस्त आघात झाला होता. १९४५ ते ६५ पर्यंतच्या पर्हिल्या कालखंडात त्यांनी दृश्य सुष्टीच्या सहवासात विक्षय भाव-छटांच्या काच्य कळाणांना जन्म दिला. सर्व जग डोळयांनी पार्हिले होते. डोळयामध्ये 'निळे फळी' निधून जातात तेच्छा सर्व संपले आहेत याची जाणीव कवीच्या म्हाला होते. पण "संसार फुलीवणारे तिथे हात अन स्वच्छदी पाखरांचे निष्पाप डोळे आंठकात 'झोमेती' का हे तुला!" आस्तीक म्हाला कोणीतरी दटावर्त आणि म्हा येशूव दुःख सुष्टदा छिलाभर कमी असेल."^{२२}

इतक्या मोठ्या प्रवृंड दुःखातून कवींचे मन सावरते आणि जीवनसाफल्याचा विधार करू लागते. बाह्यजीवन, अंतरजोवन, चिंतन निसर्गांच्यो माट्यमातून गेले. निसर्ग हा महतीला घेऊ कोठे न कोठे अंधाराच्या प्रीतमा डोकावतात. असे असून सुधादा, जीवनातील घडणा-या सामाजिक, आर्थिक परिस्थितीचे पडसाद उम्हले होते. कीवता ही जीवनाचा प्रांत आहे.

सन १९७५ च्या इंचलकरंजी घेठील अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनापासून आजवरच्या सर्व साहित्य समेलनातून राम गोतावी कीवसमिलने गाजवत आहेत. अनेक गावी त्यांना काव्यवाचनात बोलावले जात असते.

त्यांची 'डोळे' ही कीवता १२ वी च्या पुस्तकामध्ये समाप्तिवड्ट झाली, परंतु क्वीला छंती अशी आहे की, "तिच्याकडे समीक्षकांचे लक्ष घेले नाही. 'ही कीवता मारोवृत्ती, अनुभव टिपणारी नसून ती तसी सम्जली गेल्यामुळे उपेक्षित राहीली.' ही दुर्दैवाची गोष्ट! आशय आणि अभिव्यक्तीकडे समीक्षक आणि विद्यापीठाने दुर्लक्ष केले." बालगीते, हायकूया सारख्या त्यांच्या कीवतांचे दोन संग्रह निघालील. अजुनही त्यांना काव्याबद्दल ओढ आहे. कीवतासंग्रह निघावेत, कीवतेला न्याय फळावा अशी त्यांची स्वप्ने आहेत. क्वीचे संवेदनाक्षम म्हा जागृत आहे. लौकिक अपयशाची पर्वा न करणे, अधिक भावजीवन व्यक्त करणे ही त्यांची इच्छा आहे.

ही काव्य लिहण्याची प्रेरणा नसती तर काव्यलेखन झाले नसते. समाजामध्ये जगण्याचे जिदद, बळ या कीवतेने निर्माण केले; असा त्यांचा आत्मीवशवास आहे. पु.ल.देशपांडी, शीकर वैद्य अशा अनेक कवींनी, लोकांनी त्यांचे कौतुक केले. ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे, असे त्यांना वाटते. हिंदी, झंगजी भाषातरे झाली व क्वावीत असा प्रयत्न अंधकारात उत्थापन करत आहे. रीसिळांपर्यंत ही कीवता घोटवू शकेल, असा प्रयत्न व्हायला हवा. चंद्रहात जोशी यांनी वाईच्या विश्वकोषमध्ये त्यांच्या कीवतांची हिंदी भाषातरे केली आहेत.

या वाटघालीमध्ये त्यांच्या पत्नीने जबाबदारी पत्करली. जीवनाच्या कीवतांच्या वाटघालीत सौ.नीलनी यांचा मोठा वाटा आहे. शिवाय कीवतेने त्यांची साथ सोडली नाही. त्यांचा 'डोळे' हा काव्य-संग्रह १९७५ मध्ये प्रीस्टड झाला. या पीहिल्याच काव्यसंग्रहात रीसिळांनी घाँगली दाद दिली. महाराष्ट्र सरकार ने या पुस्तकास १९७६-७७ ये कवी कैशवसूत पारीरतोषिक देऊ त्यांचा गौरव केला. जीवनात अंधारपर्व आले

असतानाही त्यांनी कीवतेथा छंद सोडला नाही. तो जोपासला. कीक्ता हीय त्यांची काठी आणि दिवा आहे. निवडक साईट्याचे वाचन, मन, चिंतन यात ते आपला केळ घालीक्तात तोच त्यांचा फिरंगुळा आहे. असे राम गोतावी याचे लौकिक व्यक्तित्व रीसकांवर प्रकाश टाकणारे आहे. ते फिरंगेचे दुसरे नागरिक आहेत.

३) राम गोतावी याचे वाढःमधीन व्यक्तिमत्व -

कठी राम गोतावी याचे वाढःमधीन व्यक्तिमत्व जीक्नावर प्रकाश टाकणारे आहे. १९४५ साली कोल्हापूरच्या राजाराम म्हणै कॉलेज-मध्ये असताना वार्षिकात त्यांची पीडिली कीक्ता प्रीतिदृश झाली. तेव्हा-पासून त्यांच्या कीक्तेने जीवनात प्रवेश केला. १९५३ पासून त्यांच्या काळ्येखात थोडी घालना फळाली. १९६१ मध्ये त्यांची पीडिली कीक्ता 'पाळीक स्वराज्य' मध्ये प्रीतिदृश झाली. तेव्हा पासून त्यांच्या कीक्ता भरातील मासिकांतून, अनेक नियतकालिकांतून प्रीतिदृश होजल, आकाश-वाणीवर, दूरीचत्रवाणीवर काळ्यवाचनाये कार्यक्रम झाले. परंतु हे सर्व काळ्य संकीर्ण स्वरमात प्रीतिदृश झाल्यामुळे त्यांच्या कीक्तेकडे फारसे कोणाचे लक्ष गेले नाही.

कठीण, आर्थिक पीरीस्थितीतून क्वीची काळ्यीनीर्झी झाली. त्यातील निवडक कीक्ता संग्रहरमाने प्रीतिदृश कराल्या असे त्यांना तीक्तेने वाटायचे. अनेक प्रकाशांकडे प्रयत्न केले पण यश येईना पदर मोठ करत संग्रह काढण्याची इतकी आर्थिक सूीस्थती नव्हती. त्यामुळे संग्रह काढण्याचे स्वप्न एक दिवास्वप्न ठर, पावत होते. परंतु त्यांनी धीर सोडला नाही. कीक्तेवर त्यांची श्रद्धा होती. काळ्यीनीर्झीच्या क्षणी माला जाणवणारी हुरहूर, तल्लीनता व काळ्यीनीर्झीवर फळणारा आनंद त्यांनी अनुभवला होता. आज ना उदया आपल्या कीक्ताना न्याय फळैल असा त्यांचा आत्मीवशवास होता.

१९६५ साली राम गोतावी यांच्या दोन्ही डोळ्याना अचानक अंधत्व आले आणि आयुष्याची अधारयात्राच सुर झाली.

१९४५ साली राम गोतांची कॉलेजात असल्यापासून काळ्य
रघीत पण अधित्व आल्यावर त्यांच्या प्रीतमेला कीवतेला ख-या अर्पाने
बहर आला. अंतरीचे उभाळे प्रकट होऊ लागले. याबाबत ते म्हणता,-
"कीवता हा क्षम्भर करम्णुकीसाठी किंवा प्रीतिदीसाठी केलेला शब्दांचा
छटाटोप नसून माझ्या आशा आकाशा, माझ्या व्यापा, माझी त्वापे,
माझे चिंतन यांना वाचा फोडणारी एक प्रभावी मार्गदर्शन आहे." २३

जीवनात अघानक अधित्व आले तरी त्यांनी साहित्याचे वेड
सोडले नाही. उलट कीवता सखीला धरन राहीले. कीवता सखीची
साथ सोडली नाही. या गढद अधारात याचपडणा-या, ठेचकाळणा-या
आत्म्याला आनंद देणारी ती एक घेतन्यशक्ती आहे. त्यांच्या जीव-
नाला गती फळाली आणि त्यांचे काळ्य प्रीतिद झाले. हेच त्यांच्या
कीवताचे वेगळेण आहे. दुर्दैवी जीवनात यश, किर्ती, पेसा यांच्या-
पासून कवी वीक्ष्य असला तरी कीवतेने त्यांना फळवून दिलेले आत्मीक
समाधान लाख मोलाचे आहे.

कमळांच्या पाकळ्यात अडकून पडलेला भ्रमर उगवत्या सूर्यांची
किंवा आतुरतेने वाट पाहतो, तसा हा कवी आपले काळ्य प्रीतिद
होण्याची वाट पहात होता. जीवनात ऐन उमेदीच्या वयात अघानक
अधित्व आले सारे जीवनव परावर्लंबीत झाले, याचे दुःख आणि त्यांच्या
भावी अंथारभय आयुष्याचे वैर्धर्य त्यांना तीव्रतेने जाणवले. प्रकाशांच्या
भुक्ते व्याकुळलेला हा कवी म्हणतो--

"वाढ गे माथे
प्रकाशांची कोर
दारी उमे
त्याकळून" २४

राजकीय, सामाजिक, वैचारिक, कौटुंबीक या विक्षय
विषयांवर त्यांनी काळ्यलेखन केले. आता अधित्वाने वाचन, निरीक्षण,
उनुभव यावर मर्यादा पडल्या. ते प्रकट करायचे ते श्रवणातून व पूर्वानु-
भवातून. प्रथमता त्यांना इंचलकरंजीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य

समेलनात काव्यवाचनाची संधी फळाली तेव्हा त्यांचे 'डोळे' ही कीवता ऐकूण समेलनाचे अंदर्या प्रा.पु.ल.देशपांडे म्हणाले, - "जळगावच्या साहित्य समेलनाने मराठीस बालकवी फळाला तर या साहित्य समेलनाने श्री.राम गोसावी हे नवीन कवी फळवून दिले. हे या समेलनाचे मोठे यश आहे." २५ डोळे ही कीवता बारावोच्या पाठ्यपुस्तकात निवडली. मराठी साहित्य पीरष्टदेने राम गोसावींना दरम्हा रु २५० इतके तहट्यास मानधम सुरु केले. मध्य मौश सारखे साहित्यक त्यांना भेटू लागले. त्यांचे दोन संग्रह भरतील स्वदया कीवता तयार आहेत.

सृष्ट्या राम गोसावी जपानी धर्माच्या 'हायकू' ही करतात. कुसुमाग्रजांनी त्यांना गौरीवले कीववये कुसुमाग्रजाच्या विशाखेने त्या काळात त्यांची काव्यवृत्त जागवली. २६-२७ ऑक्टोबर ११ ला पुण्यात भरलेल्या आखिल भारतीय मराठी अपेंग समेलनाच्या दूस-या अधिवेशनात त्यांची कीवसमेलनाचे अंदर्या म्हणून निवड झाली. कराड-बाशी, गांव-जोगाई, जळगाव, नादिड, पुणे, मुंबई, अमरावती, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पण्यी या सर्व समेलनात काव्यवाचन केले. अंधापंगाच्या समेलनात संक्रीय भाग घेतला.

पु.ल.च्या उत्सर्फी मतदर्शनाने त्यांच्या जीवनातील सोनेरी रात्री उजाडल्या. अनेक नियतकालिकांतून त्यांच्या कीवताचे बाबत गौरव होत आहेत. प्रमुख दृतपत्रांनी पीरवय लेखली छापले. त्यांचा काव्य-संग्रह लवकरच प्रीतिष्ठ दोणार म्हणून कै. आंचार्य अन्ने यांच्या सुीकथ कन्या व दैनिक 'मराठा' च्या संपादिका सौ.शिरीष पैयांनी त्यांची वेदना सम्भून त्यांच्या कीवता निवडल्या व त्यांचा 'डोळे' हा पीहिला कीवता संग्रह प्रीतिष्ठ केला. साहित्य समेलनात निमीक्त कवीच्या काव्यवाचनात त्यांना कायम स्थान फळाले. छोट्या, मोठ्या समेलनाचे धुरीणत्व त्यांचिकडे घालत राहिले. 'अंधारबन' हा काव्यसंग्रह प्रीतिष्ठ झाला. त्याला डॉ.अनुराधा पोतदारांची प्रस्तावना लाभलीच. समीक्षा करताना नरहर कुरुद्वकरांनी लिहिले की, - "आपल्याचे म्हातं जळणारे दुःख आपणच तटस्थपणे पाहिल्याचीक्वा त्येही कीवता होऊ शकत नाही. गोसावींना सतत जे करावे लागते ते हे त्यांना आपलेह दुःख तटस्थपणे न्याहळून

रीतिकांच्या मार्पयत नेझन पोथवायचे आहे."२६

पुण्याच्या साधमा प्रकाशमाने त्याच्या कीवता निवळून १९८८ साली 'अंतर्कृथ' प्रातिनिधीक काव्यसंग्रह प्रीसिट्ड केला. त्यात काही अंध-अपैगाच्या कीवता आहेत. शिवाय ६ वर्षांत लोधव घौथा काव्य-संग्रह 'देवाघरचे दिवे' १९९४ मध्ये प्रीसिट्ड झाला. या संग्रहात ८४ कीवता आहेत. त्यात सुट्टा अंध-अपैगाच्या आरीण जक्क जक्क त्या सर्वच दुःखाच्या कीवता आहेत. या संग्रहाला मराठीतील ज्येठठ लेखक व समीक्षक श्री. शीकर सारडा यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्यामुळे हा संग्रह प्रीसिट्ड झाला. शिवाय ग्रंथीवज्रेष्ठ प्रतिष्ठानाच्या डॉ. सौ. निमळा सारडा यांनी ही खूप मदत केली. असे हे घार काव्यसंग्रह प्रीसिट्ड झाले.

निसर्ग सौदर्याबद्दल विलळण प्रेम आरीस्तक आरीण श्रद्धामुळे मा या सर्वांची ओढ म्हाला असल्यामुळे लहानपणापासून कवीला त्यावे सहार्य कवीच्या म्हाला आनंद होतो. हे निसर्गवर्णनाच्या काही कीवतातून स्पष्टपणे दिसून येते. अंधाराने जीवन उधवस्त करत टाक्के असले तरी ते आव्हान स्वीकारत आपले आयुष्य सार्थिकी लावले पाहिजे. जे आयुष्य जास्त आनंदीत क्से ठेवता येईल, किंवा त्यातीत करता येईल असा प्रयत्न केला पाहिजे, असे त्यांना वाटतेहा त्यामुळे त्यांचे दुःख सतत ओघळून सभोवतीच्या जीवनातील आनंदाचे क्षण ने मकेणाने टिपून त्याच्या आधाराने स्वतः आनंदीत राहणे, आरीण दुस-याताही आनंदीत करणे यासाठी त्यांची सतत धडपड असते. कीवतेच्या मार्यमातून दुःख, निराशा इ. भावनांचे प्रकटीकरण झाले, तरी अशी कीवता क्षणभर रीतिकाचे मा सुन्न करत गेली तरी तिथां अंतिम पीरणाम रीतिकाना आनंद देण्यातच होतो. काव्य, नाटक, क्या, काढबरी कुठल्याही साहित्य प्रकाराबद्दल जे दुःख साहित्यातून क्से, क्षाप्रकारे, किंवा पीरणामकारकरीत्या किंवा क्लात्मक रीतीने प्रकट झाले याला महत्त्व असते. त्यामुळे सर्व क्लाँचा अंतिम हेतू रीतिकाना आनंद देणे हाच असतो. काव्यवाचनाला जाताना ते कोणालाही बरोबर घेऊन जातात. काव्य वाचून दाखवायला व लिहायला त्यांनी म्युकर कुलकर्णी ही व्यक्ती

ठेवली आहे. काव्यवाचन स्वतः करणे व दुस-याकळून करज घेणे यात फरक आहे. त्याचे पूर्ण समाधान होत नाही. त्याला इलाज नाही. अपुरेणावर उपाय नाही. त्याचे वाचन भरपूर असल्यामुळे त्याचा उपयोग होतो. दुःखामुळे, आर्थिक पीरीस्थकीमुळे, कौटुंबिक पीरीस्थ-तीमुळे दृष्टीहीन जीवनाच्या मध्यावर मन भारावून जाणे, अधत्वाचा माला व्याचारी अनुभव यामुळे त्याचे पडतांद घेणे अपीरहार्य होते. अधत्वामुळे निराशा ही वाढती जाग्रम आहे. कीवतांमध्ये डोकावणे, काव्य जीवनानुभव मांडणे, आशर्य मानायला नको अशी त्याची माझी छात अटल आहे.

त्यासपीठावरन कोणती कीक्ता म्हणे निश्चित, इतर ते का श्रोते, वातावरण व पीरीस्थकी यांचा अंदाज घेऊ आव्याचन करतात. समुदाय इतर क्वीच्या सादर कीक्ता निवड करतात. त्यावर आघात करतात. सर्व कीवतांचे मावर टैन्शन असते. रीसकांची घाँगली दाद मिळते. त्यामुळे मानीसक समाधान ही एक प्रेरणाशक्ती आहे. वर्षभर उत्साहाची प्रेरणा असते. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. रीसक डोळस गुणवत्तेवर लक्ष देऊ गोजक्या कीक्ता निवडणे, वाचन करज निवडक कीदतांची उजळणी करज ठेवणे, असे नियोजन असते.

कीवतेला त्यांनी बंधन घातले नाही. आपल्या स्वतःच्या जीवनात पडतांद उमटतात. शम्भूतो स्वतःच्या अनुभवामुळे कीक्ता लिहायचा कल असतो. म्हाराई, संप, अंतरमाच्या गोड्ठी, स्वतःचे भावीवश्व, भोवतालची फारसी झोढ नाही, असे त्यांच्या काव्याचे स्वरम आहे.

कलावैताची कला आणि जीवन हे एकसम असतात. जीवनातील भयानक्ता, दाहक्ता, वैफल्य, उद्घवत्तता ही जेव्हा कलेच्या किंवा साहित्याच्या स्मात प्रकट होते तेव्हा अंतिम पीरणाम अंतकरणाता आर्नद देणे हाच असतो. या कलानंदावून त्यांना फक्त आत्मीक शांती मिळते. ही शांती गोतावीना मिळते.

दृष्टीहीनतेमुळे काव्यवाचनाची व काव्य तिळण्याची त्यांना फारव अडवण होते. त्यामुळे काव्य प्रीतिश्वद होण्यासही त्रास होतो.

काव्यीनीर्घती तशी अल्पच आहे. असे राम गोसावी यांचे वाङ्मयीन
ट्यूक्तमत्व आहे.

४) राम गोसावी यांचा काव्यीवषयक दृष्टिकोळा -

राम गोसावी यांचा काव्यीवषयी दृष्टिकोन वेगवेगळ्या
अनुभवातून आलेला आहे. जो चनात बरेवाईट अनुभव आले ते सारेच
कीवतेत येऊ शकले नाहीत. पण त्यातले उत्कंठ अनुभव कीवतेतून मांडण्या-
ची, साकार करण्याची तळमळ माला लागून राहते. अशी तळमळ
लागली तरच त्यातून खादी चांगली कीवता आकार घेते.

राम गोसावी एकाएकी जीकाच्या खोल अंधाराच्या
दरीत कोसळले धर्मकूसी दगा दिला. खकळेल्या अंधार लाठांनी भयास्त
झालेला कवी म्हाने विश्वाच्या दृश्यात्मक स्वरभाषी नियतीच्या क्लूर
आघातामुळे संबंध तृटल्या म्हाची व्यापा व्यक्त करणे साढीजिकच आहे. पण
ही व्यापा जीवधेण्या अशा अनुभवातून तावून, सुलाळून निघाली असल्यामुळे
तिला सच्या सूर सापडला आहे. हा 'सच्या सूर' हेच श्री राम गोसावी
यांच्या कीवतेचे खरे साझ्ये आहे.

अंध - अपींगांना साहित्य सुीकथा कवा दयाव्यात हे सांगता-
ना ते म्हणतात -

- १) अंध अपींगाचे किमान खादे पुस्तक प्रकाशकांनी प्रीसिंद करावे.
- २) या प्रकाशनासाठी शासनाने अनुदान दयावे.
- ३) त्याच्या गुणवत्ता प्रधुर साहित्याचा अनुवाद इंग्रजीत व अन्य
भारतीय भाषात नेशनल बुक ट्रस्टने करावा.
- ४) अंध - अपींगांना लेखनीक व वाचक पुरवावा.
- ५) पुस्तके खरेदीसाठी मदतनीसासाठी शासकीय मदत घावी.
- ६) अपींग साहित्यकांना प्रवास, आरोग्यरक्षण वैग्रहेसाठी तहव्यात
मानधम दयावे.
- ७) अंध - अपींगासाठी धंदेवाईक शिक्षणाच्या सुीकथा तालुका,
ग्रामस्तरावर कराव्यात.
- ८) त्याच्या मुलांना नोक-या राखीव ठेवाव्यात.

९) मानवतेच्या दृष्टीने रेल्वे व बस यात सर्वांनी मदत करण्याची दृष्टी ठेवावी.

१०) अंधालयांनी किंवा काणी पुस्तके दयावीत.

११) प्रकाशकांनो त्यांना सवलतीने ग्रंथ दयावेत."२७

अशा सोयी व्हाव्यात हा दृष्टिकोन आहे.

जीवनात जरी अंधारपर्व आले तरी जीवनाच्या दरवलेल्या घेतन्यगम्य प्रकाशमय "किंवा-याच" चा शोध घेणे हा कवीमाचा इयास आहे. या छडतर जीवनात सहर्षस्यीरणी विषयीची कृतज्ञता अत्यंत तरलपणे व्यक्त झाली आहे. कवी म्हणूनो, -

"मारीझया कुडीची तुच गे घेतना
राहू तुझ्याविन कैसा मी गे"२८

किंवा

"आता तूच काठी तूच दिवा
तुझा सर्पी हात हाती हवा."२९

अशी प्रेममय माणी कवी करतो. राम गोसावी आपल्या दुःखाकडे तटस्थ दृतीने पाहू शक्ले म्हणूनच ते सम्मे कीवता फिळू शेकले. सभोकालाच्या रसरसत्या जीवनावर व नवनवीन लावण्यकळा ल्यालेल्या या सजीव सुष्टीवर प्रेम करणा-या कवीची दृष्टी गेलीच तसा कवी अंतर्मूख झाला. दुःखाची यातना आणि एकलेपणाची जाणीच तोव्र झाली.

परंतु याच काळात त्याच्या कीवता सखीने त्याला सावरज घरले. कवीचा हात तिने आपल्या हातात घरला आणि बाह्यसुष्टीची सौंदर्यकला, अंतर्गीचा अगाध, अनंत विश्वातच भरवून दिली. म्हणून तर कवी त्याच्या काच्यातून घेतन्याचे फक्ती मोजत असतो आणि घेतन्याच्या पाटात प्रवाहित होतो. कीवता हीच त्याची घेतन्यशक्ती आहे.

राम गोसावीच्या म्हो, फिशावाय भोवतालंघा निसर्ग, प्राणी, समाज, राजकीय पीरीस्थळी इ. अनेक गोष्टीचा पीरणाम मावर सतत होत असतो. त्यातल्या काढी घटना हादरज टाकणा-या असतात. आणि त्यातून अनेक कैला काच्यानीर्मीला घाला फळते. म्हाला सतत

अस्वस्थ टोकणी लावणा-या अशा अनेकीवध प्रसंगातून काव्यनिर्भीतीला प्रेरणा फळते. किंवा जीवनातील अत्यंत आनंदाचा व तृप्तीचा क्षण हे कीवतेचा विषय बनू शकतो. तशीच स्वतःच्या दुःखाच्या क्षणीही कीवता निर्माण होते. तसेच दुस-याचे दुःख स्वतःच्या दुःखाज्ञतकेच असते. दुस-याच्या दुःखाने म्हण अस्वस्थ होते. म्हण सकरम होणे हे कवीच्या बाबतीत सहज शक्य असते. त्याचे संवेदनीश्वलम्ह असल्यामुळे झतरांचे दुःखी होते तो अत्यंत प्रभावी रीतीने काव्यातून साकार करतो. यालाच प्रीतभेदी किम्या असे म्हणतात. असा त्याचा काव्यीवषयक दृष्टिकोन आहे.

५) निष्कर्ष-

वरील सर्व विवेचनावरत सहजपणे लक्षात येईल की राग गोसावी हयांची कीवता ही मराठी कीवतेतील एक वेळीच मळवाट आहे. अर्वाचीन मराठी कीवतेने आशयातील विविक्षेषणे रोबरच रचनेतही नवता आणली. या नवतेचे नाते आशयाच्या वास्तवकेशी जाऊ भिडते. आधुनिक समाजजीवनातील वास्तवाची विदारक्ता संवेदनाशील म्हाला अस्वस्थ करा लागते. अशा अस्वस्थ म्हातृत्तीचे उत्कट प्रीतीर्बिंब प्रथम कीवतेत अवतरते. मा ते झतर वाढःम्यीन प्रत्यक्षीतून प्रवाहीत होत असते.

कवीच्या भाववृत्तीचा उद्रेक म्हणे त्याची भावकीवता असते. कवी राग गोसावी यांचा वाढःम्यीन पिंड कवीचा आहे. त्यानी विपुल काव्यवाचनही कैलेले आहे. पूर्वकालीन व समकालीन मराठी कीवतेच्या सहवासात वाढलेले त्यांचे कवीम्ह काव्यप्रस्वराम होऊ पाहत असतानाच नियतेने त्या कोग्ल म्हावर कठोर प्रदार केला. अंधत्ताने प्रकाश कायम्या गिळून टाकल्याने निर्माण झालेली वेदना काव्यसंगम घेते. ती सखी बनून जीवनाचा आधार होते. त्या आधारावर कवीने कैलेली काव्यातम वाटवाल म्हणे 'डोळे' आणि 'अधारबन' हे दोन काव्यसंग्रह, त्यानंतरची त्यांची विपुल काव्यनिर्भीती, त्याचा जीवनीवषयक दृष्टिकोन स्पष्ट करते. अंध - अफंग कवीचा जीवनीवषयक दृष्टिकोन अंधत्वसापेक्षा

असला तरीही त्यामागेही अनुभवीवश्व दडलेले दिसते. त्याचा काव्य
आणि कपोरीक्षयक दृष्टिकोनही उच्च कलावंताच्या कोटीतोल आहे.
सुबद्धावा उर्क्क आविष्कार म्हणे कीक्ता अशी त्याची धारण
योग्यव ठरते.

=====X=====

xxx संदर्भ टीपा xxx

- १) रवीन्द्र घवी : 'प्रदीक्षण' छेंड दुसरा
कॉन्टेन्टल प्रकाशन पुणे,
आवृत्ति पीहली सन १९११ प्रकाशन क्र. १०८३
पृ. ७
- २) रा.अ.काळे : 'नवकीवतैये एक तप'
मोहर ग्रैमाला पुणे. सन १९६०
पृ. १७
- ३) तैत्रव पृ. १८
- ४) तैत्रव पृ. २४
- ५) तैत्रव पृ. ३
- ६) तैत्रव पृ. ४
- ७) तैत्रव पृ. ६
- ८) तैत्रव पृ. ६
- ९) तैत्रव पृ. ७
- १०) तैत्रव पृ. ९
- ११) तैत्रव पृ. १०
- १२) तैत्रव पृ. १२
- १३) तैत्रव पृ. ११
- १४) तैत्रव पृ. १३, १४
- १५) तैत्रव पृ. ५८
- १६) रवीन्द्र घवी : 'प्रदीक्षण' छेंड दुसरा
उ.नि. पृ. १३
- १७) रा.अ.काळे : 'नवकीवतैये एक तप'
उ.नि. पृ. ३९
- १८) रवीन्द्र घवी : 'प्रदीक्षण' छेंड दुसरा.
उ.नि. पृ. २१

- १९) आर्द्र पादव : 'ग्रामीण साहित्य स्वरम आणि समस्या'
मेहता पंडिलीशीण हाडस पिंचशाळा पुणे.
प्रथमावृत्ती एप्रिल १९७९
पृ.३
- २०) प्रा. चंद्रकुमार नलगे : 'दीलत आत्मकथन' प्रकाशक गुलाबराव
डॉ. गंगाधर पानतावणे: मास्तराव कारले. सुरेश शंकरसी, पुणे.
प्रथमावृत्ती २६ जानेवारी १९८६.
पृ.४,५
- २१) रत्नवीन्द्र घवी : 'प्रदक्षिणा' छैं दुसरा
उ.नि. पृ.३०
- २२) नागेश बँड : 'आरती त्रैमासिक'
'डोळे' आणि 'अंधारबन' लेख जानेवारी १९८५
पृ.२२
- २३) सीतालया काळ्होलो: 'केसरी'
काळोखीश्वेवर प्रकाशरेखा कोरणारा कवी
लेख ऑक्टोबर १९९१
- २४) राम गोसावी : 'अंधारबन' काव्यसंग्रह
विशाखा प्रकाशन पुणे, प्रथमावृत्ती
१ ऑगस्ट १९८०
- २५) दि.
२६) दि. रा. घोरपडे : 'जनप्रवास' अंधारबनातील
डोळस राम गोसावी लेख ऑक्टोबर १९९१
- २७) नरहर कुरंदकर : 'अंधारबन' काव्यसंग्रहा तील लेख
- २८) दि. रा. घोरपडे : 'जनप्रवास'
उ.नि.
- २९) राम गोसावी : 'डोळे' काव्यसंग्रह
परद्युरे प्रकाशन मीन्दर, मेहता भवन गिरगाव,
मुंबई. प्रकाशन क्र. ४७२ आवृत्ती पहिली १९७५
पृ.२२
- ३०) तैत्रव : पृ.२